

पारमैश्वर्य (von परमेश्वर) n. Oberherrlichkeit SARVADARĀṢANAS. 74, 2. fg. 79, 1. 3. *das Gottsein* 63, 22.
 पारलौकिक, दुर्गति KATHĀS. 61, 216. श्वर्य SARVADARĀṢANAS. 2, 2. fg. मुख 3, 5.
 पारवत vgl. पारावत 2) f).
 पारषद् steht fälschlich auf Sp. 674.
 पारसीक 3) नृप ein Fürst der Perser KATHĀS. 122, 4.
 पारायण 1) ब्रह्म^० UTTARARĀMAĀ. 26, 3 (34, 10). — 2) ब्रह्म^० UTTARARĀMAĀ. 76, 7 (98, 4). — 3) nach AUFRECHT = धातु^० Verz. d. Oxf. H. 161, a, 14. Titel einer Schrift des Someçvara HALL 170.
 पारार्थ्य (von 1. पारार्थ) n. *das warme Gefühl für die Sache eines Andern, Uneigennützigkeit* KATHĀS. 72, 220. 397. पारार्थ्य (von 2. पारार्थ) in ^०निर्णय oder ^०विवेचन Titel einer Schrift HALL 189.
 पारवत 2) b) KATHĀS. 61, 61. 70. — f) पारवत Verz. d. Oxf. H. 83, a, 4.
 पारवतदेश m. N. pr. eines Landes Verz. d. Oxf. H. 332, b, 21.
 पारवतान्त (पारावत + अन्त Auge) m. N. pr. eines Schlangendämons KATHĀS. 70, 60.
 पारवर्ष्य vgl. oben u. परवर्ष्य.
 पारवार 1) Sp. 674, Z. 2. fg. MBH. 3, 1017 fasst NILAK. das Wort in der Bed. Meer. — 2) ^०पारदृशन् der das jenseitige Ufer des Meeres gesehen hat: न्याय^० so v. a. *der mit dem Njāja vollkommen vertraut ist* SARVADARĀṢANAS. 113, 4. Vgl. पयः^०.
 पाराशरिन् pl. N. einer philosophischen Schule WEBER, RĀMAT. UP. 333.
 पाराशर्यायणा, so zu lesen st. पारशर्यायणा.
 पारास Persien Verz. d. Oxf. H. 339, b, 31. 340, a, 9.
 पारासपुलि Persepolis ebend. 339, b, 2 v. u.
 पारासु N. pr. eines Landes ebend. 339, a, 10.
 पारिज्ञात 2) allein für sich als Titel einer Schrift HALL 174. = मद्र^० Verz. d. Oxf. H. 273, b, 41 u. s. w. — 6) N. pr. eines Autors von Mantra bei den Çākta Verz. d. Oxf. H. 101, b, 3.
 पारिज्ञातमय KATHĀS. 118, 118.
 पारिणामिक (von परिणाम) adj. *der Entwicklung unterworfen*: भाव bei den Ġaina so v. a. *natürliche Anlage* SARVADARĀṢANAS. 34, 9. 16.
 पारियात्र 3) पारियात्र unter den Beinn. Çiva's R. 7, 23, 4, 38.
 पारियात्रक, परियात्रक N. pr. einer Gegend Verz. d. Oxf. H. 338, b, 28. 339, b, 40.
 पारिपान्थिक, die ed. Bomb. richtig पारिपन्थिक.
 पारिपार्थिक Z. 4. fg. füge SĀH. D. 287 hinzu.
 पारिप्लव 1) b) नेत्रैः KATHĀS. 103, 163. Sp. 677, Z. 2 lies mit der ed. Bomb. अर्धं पारि^०.
 पारिवर्ह 1) sg. Bhāg. P. 10, 1, 31. 34, 53. 58, 50. 68, 50.
 पारिभद्रक 3) m. pl. N. pr. eines Geschlechts MBH. 6, 2099 nach der Lesart der ed. Bomb. st. मणिभद्रक der ed. Calc.
 पारिभाषिक = गौण, लाक्षणिक, श्रौचचारिक, भाक्त (Gegens. मुख्य) d. i. secundär, uneigentlich ÇKDr. u. भाक्त. Diese Bed. hat das Wort an allen angeführten Stellen und auch SARVADARĀṢANAS. 106, 9. fg. ^०त्व n. im Gegens. zu मुख्य ÇKDr. (Suppl.) u. भक्ति.
 पारिवत्स, die neuere Ausg. परिवंशैश्च कामलैः, NILAK. aber hat die Lesart परिवत्सैश्च कामलैः vor sich gehabt, wie man aus seiner Erklä-

rung ersieht: वत्सैश्च परि प्राप्तिरिति (aus dem vorhergehenden Verse ergänzt) संबन्धः। इन्द्रसि परे ऽपि व्यवहृताश्चेति (P. 1, 4, 81. fg.) धातूपसर्गयोर्षः संबन्धः। कामलैर्बालैः.
 पारिशेष्य, ^०शेष्यात् bedeutet *folglich, ergo*; ebenso अतः पारिशेष्यात् SARVADARĀṢANAS. 110, 6 und तस्मात्पारिशेष्यात् 138, 7. Vgl. oben u. पारिशेष्य 2).
 पारुष्य 2) a) मौर्वीकिणाङ्के पारुष्यं भुजे न वचने पुनः KATHĀS. 118, 11.
 पारुष्यैः *durch harte Worte* Spr. 4344.
 पारिवत vgl. बृहत्^०, मक्ता^०, स्वर्णा^०.
 पारिष्मशानम् adv. *jenseits der Leichenstätte* MĀLATĪM. 79, 19.
 पारित, die ed. Bomb. पारोदय.
 पारोदय 1) Bhāg. P. 10, 78, 1. — 2) *Unsichtbarkeit* Bhāg. P. 10, 39, 20.
 पारिजन्य, अस्त्र Bhāg. P. 10, 63, 13.
 पार्यव्य SĀH. D. 96, 9.
 पार्यवि, so auch die neuere Ausg.; NILAK.: पार्यविः (sic) पृथिव्या अ-पत्यं पार्यविर्दृक्तामवादी तस्य भवः सामर्थ्यं वैस्तेः मोक्षसामर्थ्यं दृक्कि-रित्यर्थः.
 1. पार्यिव 2) d) Verz. d. Oxf. H. 331, b, 3 v. u.
 2. पार्यिव, तत्र MBH. 3, 6069.
 पार्वण 1) Z. 6. fg. चन्द्र KATHĀS. 64, 32. पाण्डुकुशं शशाङ्कमिव पार्वणम् 73, 272.
 पार्वत 1) अस्त्र Bhāg. P. 10, 63, 13.
 पार्वगत MBH. 12, 4294.
 पार्वनाथ HALL 166. ^०काव्य Verz. d. Oxf. H. 392, a, No. 70. ^०गीता, ^०दशभावविसह WILSON, Sel. Works 1, 282. ^०चरित्र 291. ^०नमस्कार, ^०स्तव und ^०स्तुति 283.
 पार्वमण्डलिन् m. (sc. कृस्त) Bez. einer best. Stellung der Hände beim Tanz Verz. d. Oxf. H. 202, a, 29.
 पार्वस्थ KATHĀS. 32, 66. RĀGA-TAR. 6, 191 (ed. Calc. hat die richtige Lesart).
 पार्षद् 1) WEBER, RĀMAT. UP. 314. — 2) व्याकरणस्य सर्वपार्षद्वात् SARVADARĀṢANAS. 143, 22.
 पार्ष्णि 1) तीव्रपार्ष्णिप्रकारेण प्रेरयामास वाजिनम् KATHĀS. 94, 12. ^०घात 13. पार्ष्णीपोड्य गुद्रम् Bhāg. P. 11, 15, 24. — 3) प्रुद्ध^० Ind. St. 10, 163.
 पार्ष्णिग्राह, चन्द्रकेतोस्तु भरतः पार्ष्णिग्राहो बभूव ह् *folgte ihm auf der Ferse nach* R. 7, 102, 12.
 पालक 2) प्रतिज्ञातार्थ^० Spr. 3192. — 3) KATHĀS. 111, 63. 112, 13. Bhāg. P. 12, 1, 2.
 पालकाप्य s. पालकाव्य.
 पालकाव्य fehlerhaft für पालकाप्य (N. pr.) nach AUFRECHT.
 पाल्य^० mit अन्तु 1) ^०पालये Bhāg. P. 10, 47, 30. — 2) धर्मं पुराणमनुपालयन्ती AV. 18, 3, 1.
 — प्र vgl. प्रपालन fg.
 — प्रति 3) तस्या निर्गमम् KATHĀS. 32, 307. त्वाम् पाङ्कत. 242, 3.
 पालाश m. = पलाश *Butea frondosa* H. an. 2, 279.
 पालि 1) Z. 3. fg. füge (तेन नितः!) nach ^०पालिषु hinzu und übersetze an die Ohren warf er ihnen Verwünschungen.
 पालिन् 1) गन्धर्व^० so v. a. ein Fürst der Gandh. Bhāg. P. 10, 33, 28.
 पाल्य 2) तन्मे सत्यवचः पाल्यम् KATHĀS. 84, 37.